



504, Samarpan, New Link Road, Chakala, Near Mirador Hotel,

Andheri (East), Mumbai- 400 099, INDIA Phone: +91-22-28322715 (4 Lines)

E-Mail: mail@atlantainfra.com Website: www.atlantalimited.in

: L64200MH1984PLC031852

September 03, 2022

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001

Scrip Code: 532759

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza Plot No. C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (East)

Mumbai 400 051

Trading Symbol: ATLANTA

Dear Sir/Madam.

Sub: Newspaper Advertisement Intimation for holding of 39 th Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM").

Ref: Disclosure under Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir / Madam,

We enclose herewith the copies of newspaper advertisements for intimating the Shareholders that the 39th AGM of the Company will be held on Wednesday, September 28, 2022 at 11.30 A.M. (IST) through VC/ OAVM published in "The Free Press Journal" (English Daily) and "Nav Shakti" (Marathi Newspaper) on September 03, 2022.

The newspaper advertisements are also available on the website of the Company at https://atlantalimited.in/

Please take the above on your record and disseminate the same for the information of Investors.

Thanking You, Yours faithfully,

For Atlanta Limited

Ms. Juie S. Pavle

Company Secretary & Compliance officer

Membership No - A60429

ATLANTA LIMITED

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING E-VOTING AND BOOK CLOSURE DATES

The 39th Annual General Meeting ("AGM") of the Members of Atlanta Limited ("Company") will be held on Wednesday, September 28, 2022 at 11:30 a.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue, to transact the business as set out in the Notice of the AGM dated May 30, 2022. The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed venue of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 has already been sent on September 01, 2022 through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participant(s) in compliance with the Ministry of Corporate Affairs Participant(s) in compliance with the Ministry of Corporate Affairs Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and all other relevant circulars issued from time to time, (collectively referred to as "MCA Circulars") and Circular issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") dated May 12, 2020 and January 15, 2021. The Notice of AGM along with the Applied Report 2021, 22 is given by and expressed of the control of the Annual Report 2021-22 is also available and can be downloaded from the Company's website at www.atlantalimited.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 22, 2022 to September 28 2022 (both days inclusive). As per Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote electronically through E-voting services provided by National Securities Depository Limited on all the resolutions set forth in the Notice dated May 30, 2022.

The details are given hereunder:

21, 2022

- Date of completion of sending notice of AGM and Annual Report-2021-22 through e-mail: September 02, 2022;
- 2. The date and time of commencement of remote E-voting: Sunday, September 25, 2022 at 9:00 a.m. (IST);
- The date and time of end of remote E-voting: Tuesday, September 27, 2022 at 5:00 p.m. (IST) and the facility shall be forthwith blocked; The cut-off date for determining the eligibility to vote is September
- 5. Any person, who acquires shares of the Company and becomes Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of Annual General Meeting and holding shares as of the cut-off date i.e. September 21, 2022, may obtain the Login ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then your can use your existing user ID and password for casting your votes. If you have forgotten your password, you can retrieve the same by using "Forgot User Details/Password?" or "Physical User Reset Password?" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the toll free no.: 1800-222-990. Members can also use the OTP (One Time Password) based login for casting the votes on the
- e-voting system of NSDL. Members may note that:
 - a. The facility for casting the vote through e-voting will be made available at the AGM and the Members attending the AGM who have not casted their vote by means of remote e-voting may cast their vote through e-voting at the time of the AGM;
 - The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again;
 - A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Abhijeet Gunjal at evoting@nsdl.co.in

For Atlanta Limited Juie S. Pavle Date: September 02, 2022 Company Secretary

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH) R.A.E & R.SUIT NO.198 OF 2022

ged:87 years, Occupation:Having her address at Flat No.03,2nd floor, Paras building, Dafatary ad Malad (Fast) Mumbai -400097

MR.UDAY CHANDRASEN JHAVERI ged:57 years.Occupation: Having his address at Flat No.03,2nd Floor, Paras Building, Dafatary d. Malad (Fast) Mumbai -400097

. MR. PARAS CHANDRASEN JHAVERI Through his Constitute Attorney: MS.ZARNA DHANAL SODAGAR: Aged: 37 years, occ. Busines:

laving her Address at Flat No.03, 2nd floor, Paras Building, Dafatary Road, Malad ast)Mumbai -400097. V/S. PANIRAI RHIIRMAI MANDOT Age : Adult,occ;: not known, Paras Bldg,Room No.4, Dafatary Rd, Malad (East)Mu

nat the Defendant be ordered and decreed to evict the suit property and therefore, to vacate and dover the plaintiff the undamaged, quiet, vacant and peaceful possession of the suit property nanover trie piantitri trie uluangge, yuer, vaaan tarip peater in posession or trie sur project viz. Room No. 4, Paras Building, Dafatary Road, Malad (East) Mumbai-40097 CTS No. 352/9, 517/5 518 of Dafatary Road, Maalad (East) Mumbai -400097 and for other reliefs.

ou are hereby summoned to file your written statement with a list of documents relied upon on o fore 19th September , 2022 at 11.00 A.M. and appear before the court Room No.37, in person o by a duly authorized pleader of the Court, duly instructed and able to answer all material question: ating to the suit, you will bring with You or send by your pleader, any documents in which you erating to the sail. you will bring with rou of senio by your pleader, any occur interior in minin you thend to rely in support of your defence and you are hereby required to take notice that in default of filing the written statement or your appearance on the day before mentioned, the suit will be

Given under the seal of the Court. This 29th July, 2022 (M.K. SHRINGARE) ADDITIONAL REGISTRAR PLACE : MUMBAI



Registered Office: Western India House, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001 Tel: +91 22 22885048/49 Corporate Office: 509, 5th Floor, Hubtown Solaris, Prof NS Phadke Marg, Opp TeliGali, Vijay Nagar, Andheri East, Mumbai- 400 069; Tel: +91 22 6835 1600 Website: www.thebombaystore.com; Email: investor@bombaystore.com

NOTICE OF THE 116th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 116th Annual General Meeting ("AGM") or the Company will be held on Thursday, 29th September, 2022 at 11.00 A.M. IST through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with Circular No.20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 2/2022 issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred as 'MCA Circulars') to transact business set out in the Notice of the AGM. Members will be provided with a facility to attend the AGM through VC/ OAVM or view the live webcast of AGM through the CDSL e-Voting system.

Dispatch of Notice of AGM and Annual Report:

n compliance with the MCA Circulars, Notice of AGM along with the Annual Report 2021-22 will be sent only through electronic mode to those Members whose e-mail address is registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. The Notice and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website www thebombaystore.com and on the website of CDSL www.evotingindia.com

Manner of registering/updating e-mail address: Members who have not registered/updated their e-mail address are requested to register/update the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s). Members holding shares in physical mode are requested to furnish their email address and mobile number to the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in

Manner of casting votes through e-voting:

The Company has availed the services from CDSL for providing remote e-voting facility to its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing facility of e-voting during the AGM for Members who have not cast their votes through remote e-voting. The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the Members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. Members who do not receive email or whose email address is not registered with Company's Registrar and Share Transfer Agent/ Depositories, may generate login credentials by following the instructions given in the Notes to Notice of the AGM.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting votes though remote e-voting and e-voting during the AGM.

By order of the Board of Directors Of Bombay Swadeshi Stores Limited

Dated: 2nd September, 2022 Place: Mumbai

Madhu Chandak

NITIN CASTINGS LIMITED

CIN: L65990MH1982PLC028822

Registered office: 202,2nd Floor, A- Wing, Bldg. No.3, Sir M.V. Road, Rahul Mittal Industrial Estate, Andheri East - 400059 Corporate office: Prestige Precinct, 3rd Floor, Almieda Road, Panchpakhadi, Thane (West) 400601

E-mail id: naglmumbai@gmail.com Website: www.nitincastings.com Telephone No: 022-25985900, INFORMATION REGARDING 39th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Members may please note that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM on Thursday September 29, 2022 at 11:00 A.M (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13,2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA). Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred to as "Circulars"), to transact the business that will be set out in the Notice of the AGM, the AGM of the Company

will be held through VC/OAVM Facility, without physical presence of the Members of the Company at a common venue In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 39th AGM and Annual Report for the financial year (FY) 2021-22 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant (DPs). The same will also be available on the website of the Company at www.nitincastings.com, Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Securities Depository limited at www.evoting.nsdl.com and Registrar and Transfer Agent of the Company i.e. M/s. Link ntime India Pvt. Ltd at www.linkintime.co.in The copies of the Notice of the 39th AGM along with Annual Report for the FY 2021-22 shall

be sent to those Members who request for the same Manner of casting vote(s) through e-voting

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

nstructions for updation of email address:

vote through remote e-voting at the AGM.

(a) Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Link Intime. Click the link on their website www linkintime.co.in at the Investor Services tab, choose the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The Members are requested to provide details such as Name, DP ID, Client ID/PAN, mobile number and e-mail ID. In case of

any query, a member may send an e-mail to M/s. Link Intime India Pvt. Ltd at priya.yadav@linkintime.co.in (b) Members holding share(s) in electronic mode: by registering/updating their e-mail ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the Company elec bers are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining AGM, manner of casting

> By the Order of the Board of Directors o Nitin Castings Limite Nitin Shantikumar Kedia Managing Directo

Date: 03rd September, 2022 Place: Mumbai

नव 🖗 शक्ति 🥻

मराठी मनाचा

www.navshakti.co.in

Date: September 02, 2022 Place: Mumbai

Aspire Home Finance Corporation Limited

A S P I R E Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. CIN: - U65923MH2013PLC248741 POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s.

The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Aspire Home Finance Corporation Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Sr. No.	Loan Agreement No. / Name of the Borrower/Co Borrower/Guarantor	Demand Notice date & Amount	Date of possession Taken	Description of the Property/ies mortgaged
1.	LXTIT00317-180051731 Kumar Kamlesh Kripashankar Srivastava			Flat No 202, 2nd Floor, Gaondevi Garden, K Wing, On Bearing S.no 57, H.no 2, Village Vavanje, Panvel, Raigad, Maharashtra - 421302

Place: Maharashtra Dated: 03.09.2022

Authorized Officer, (Aspire Home Finance Corporation Ltd.)

Sd/-

(I) ICICI Bank

Branch Office: ICICI BANK LTD, Ground Floor, Ackruti Centre, MIDC, Near Telephone Exchange, Opp Ackruti Star, Andheri East, Mumbai- 400093

Description of the Immovable Date of Symbolic Possession Borrower(s) / Co-Borrower(s) Demand Notice Date and Amount Reserve Price property/ properties 03-Mar-2022 Rs.18,19,593/- (Rupees Eighteen Lakh Nineteen Area and 560 sq. ft. Super Built-Up Area on Guarantor(s) (Rupees Eleven Lak 1. Mr. Ramesh Kumar Dhi Var regulared Lakii Nurieeen Area and bou sq. it. Super Built-Up Area on Thousand Five Hundred Ninety Three Only) Bid Increase Amount Area and bou sq. it. Super Built-Up Area on Thousand Five Super Built-Up Area on Thousand Fisher Super Built-Up Area on Earnest Money Deposit (EMD) Ragini Enterprise (Rupees Fifteen Mrs. Sunita Seventeen Thousand Five | Rs.1,10,00/-Ramesh Kumar (Rupees One Lakh Te Thousand Only) Hundred Thirty One Only) Society Ltd." bearing Gut. No. 150, situated at Rs.25,000/-(Rupees Twenty Five Thousand Only) Village Saravali, Boisar Palghar Maharashtra, 401501, India (Prospect No IL10092387) Date of Inspection of property EMD Last Date Date/ Time of E Auction

Public Notice For E-Auction For Sale Of Immovable Properties

Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office a Plot No.98, Udyog Vihar, Phase–IV, Gurgaon-122015. (Haryana) and Branch Office at:-Shop No.201, The Edge, 2nd floor Behind Prakash Talkies, near

Pilot No. 98, Udyog Vihar, Phase–IV, Gurgaon-122015. (Haryana) and Branch Office at: Shop No. 201, The Edge, Zhu Hour Dennish Transco. Licit Bank Palghar (W) - 401404 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
| Constitution of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
| Constitution of Financial Asse

(hereinafter 'Act'). Whereas the Auhorized Officer ("AO") of IIFL-HFL had taken the possession of the following property/ies pursuant to the notice issued U/13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization

of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankeaucti

30-Sep-2022 1100 hrs -1400 hrs 03-Oct-2022 till 5 pm. 06-Oct-2022 1100 hrs-1300 hrs. Mode Of Payment: - All payment shall be made by demand draft in favour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or through RTGS/NEFT
The accounts details are as follows: a) Name of the account:- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Charted Bank Ltd., c) Account
No:-53105066294, d) IFSC Code:-SCBL0036025 or through Payment Link: https://quickpay.iiflfinance.com,

- For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in and parameters in the advance and has to create the login account, login ID and password. Intended in the parameters have to submit/send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.
- The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

 The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the
- balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the rescribed mode of payment.
 The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land
- and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.
- and automer incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.

 Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

 For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID:-support@bankeauctions.com, Support Helpline Numbers:@7291981124/25/26.and any property related query Mr.Jitendra Gupta @+91-000652923 Examili this date auction 16/6/16 com
- 9999968232 Email:-jitendra.gupta1@iffi.com.

 Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physica possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.
- 8. Further the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.

 9. In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.
- 10. AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute i
- tender/Auction, the decision of AO of IJFL-HFL will be final. STATUTARY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002 The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction

failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost

Sd/-Authorised Office

what is", and "Whatever there is" basis as per the brief particulars given hereunder:

PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to rule 8(6)]
Notice for sale of immovable assets E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **Physical Possession** of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on "As is where is", "As is

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Secured asset(s) with known encumbrances, if any		Earnest	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	M/s Win trade Exim Private Limited (Borrower) & Mr. Kalpesh Mukundlal Shah (Co-Borrower) Loan A/c No.	Office No 525, Grohitam Premises Co-Operative Housing Society Ltd, Office No 525, Sector 19C, Opposite APMC Market Phase II Vashi Navi Mumbai - 400705. Admeasuring	(As on August 02,2022)	Rs. 28,00,000/- Rs. 2,80,000/-	September 15, 2022 From 11:00 AM To 02:00 PM	September 26, 2022 From 11:00 AM Onwards

Mumbai - 400705. Admeasuring an Area of 190 Sq.ft. 22805002063 The online auction will take place on the website of e-auction agency M/s NexXen Solutions Private Limited (URL Link-https://disposalhub.com). The Mortgagors/ noticee are given a last chance to pay the total dues vith further interest till **September 23, 2022** before **05.00 P.M.** failing which, this/these secured asset/s will be sold as per schedule.

sold as per schedule.
The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before September 23, 2022 before 02.00 P.M. and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before September 23, 2022 before 05.00 P.M. along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before September 23, 2022 before 05.00 P.M. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/Scheduled Bank in favour of "ICIC Bank Limited" payable at "Mumbai" For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the e-auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 8454089353/7304915594/8291958765.

Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited, 2. Augeo Assets Management Private Limited 3. Matex Net Pvt Limited have also been engaged for facilitating the sale of The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons.

For detailed terms and conditions of the sale, please visit **www.icicibank.com/n4p4s** Date: September 03, 2022 Authorized Officer **ICICI Bank Limited**

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients are negotiating with SDC INFRASTRUCTURE PVT. LTD., having their office address at 13, 3rd Floor, Bombay Mutual Terrace, S.V.P. Road, Opp. Standard Chartered Bank, Mumbai-400 007 (hereinafter referred to as the "Developers") for the purchase of thepremises more particularly recorded in the Schedule hereunder written, free from al

All persons having any claim or interest against or to the said premises or any part thereof by way of sale, assignment, mortgage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease tenancy, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which any such claim shall be considered as waived.

THE SCHEDULE

Flat No. 1701 & 1704 with a balcony/deck/dry area on the Fourteen habitable floor of the building named 'Cassias' withfour car-parking spaces in thesaid building being constructed on the landbearing Final Plot Nos. 21 & 22 of Town Planning Scheme Bandra No. IV bearing CTS Nos. 981, 983, 984 & 985 of H/W Ward, Taluka Bandra in the Registration District and Sub-District of Mumbai and Mumbai Suburban, together with the structures standing thereon, lying being and situate at Junction of Turner Road and Manuel Gonsalves Road, Bandra, Mumbai-400 050 within the limits of the Municipal Corporation of Greater Mumbai Below are the Apartments Dimensions.

Flat No.	RERA (Carpet	Deck/Bal	cony/Dry
	Sq.ft.	Sq.mt.	Sq.ft.	Sq.mt.
1701	1231.61	114.42	97.95	9.10
1704	1727.19	160.46	170.82	15.87

Mumbai, dated this 2nd day of September, 2022

DARRYL VAS Partner P. Vas & Co.

Bandra (W), Mumbai-400 050

e-mail: pvas1979@gmail.com

Advocates & Solicitors,

KJMC CORPORATE ADVISORS (INDIA) LIMITED

A-1, Liberty, 1st Floor, 98-B, Hill Road

NOTICE OF 24TH ANNUAL GENERAL MEETING E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

CIN-L67120MH1998PLC113888

Registered Office: 162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai-400 021
Ph: 022-40945500, Fax: 022-22852892, website: www.kjmcfinserv.com;

Email: investor.corporate@kimc.com

NOTICE is hereby given that:

- The 24th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 28, 2022, at 11:00 a.m. at Kamalnayan Bajaj Hall, Bajaj Bhavan, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400021, to transact the Ordinary and special Businesses as set out in the Notice of 24th AGM.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rule made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 22, 2022 to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.
- Notice of 24th AGM and the Annual Reports for 2021-22 of the Company have been sent through electronic mode on September 02, 2022 to those members whose email addresses have been registered with their Depository Paricipants or with the Company. 24th AGM Notice and the Annual Report 2021-22 of the company are also made available on the Company's website at www.kimcfinserv.com for reference of Members of the Company.
- In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including statutory modification(s) and/or re enactment(s) thereof for the time being in force), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is already the secretarial standards on the Company Secretaries of India, the Company Secretaries of India. centeral weelings (cs-2) issue by the institute of corrigany secretaries or india, the corrigany is pleased to provide to all its members, the facility to exercise their right to vote by electronic means on all the resolutions and the business may be transacted through remote e voting service provided by CDSL. Members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. September 21, 2022, may cast their vote electronically from a place other than venue of the AGM ("remote e-voting"), on the business as set out in the Notice of 24th AGM. The evoting period shall commence on Friday, September 23, 2022 (09:00 a.m.) and ends on September 27, 2022 (05:00 p.m.). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and no remote e-voting shall be allowed thereafter
- The facility for voting, through ballot/polling paper shall also be made available at the venue of the 24th AGM. The Members attending the Meeting, who have not cast their vote through remote e-voting shall be exercise their voting rights at the Meeting. The Members have already cast their vote by remote e-voting may attend and participate in the AGM but shall not be entitled to vote in the meeting.
- In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has appointed Mr. C.S. Surjan Singt Rauthan, Proprietor of My.S. S. Rauthan & Associates., a firm of Practicing Company Secretaries, as a scrutinizer for conducting the e-voting and polling process at the 24th AGM in a conditional control of the conduction o fair and transparent manner.
- In view of the ongoing Novel Coronavirus (COVID-19) pandemic, the Company will implemen the preventive measures at the Annual General Meeting to protect attending Shareholders, staff and other stakeholders from the risk of infection.
- Any person who acquires shares of the Company and becomes members of the Company after the dispatch of Notice of the 24th AGM and holds shares as on the cut-off date i.e. September 21, 2022 may obtain the user ID and Password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for evoting, then the existing user ID and password can be used for casting vote.
- For detailed instructions pertaining to e-voting, members may please refer Notes to Notice of the 24th AGM or may refer to the frequently asked question (FAQ) and e-voting user manual for members at the help section of https://www.evotingindia.com, In case of any queries or issues regarding e-voting, Members may contact to Mr. Rakesh Dalvi, Manager of CDSL by email at helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For KJMC Corporate Advisors (India) Limited

Miti H Shah Company Secretary

Property bearing Survey No. 118, Hissa No. 2, admeasuring 21,735 sq. mtrs. and Survey No. 118, Hissa no. 3 admeasuring 8,000 sq. mtrs. lying and situate at revenue village- Dawadi, Taluka- Kalyan, District- Thane, within the limits of Kalyan - Dombivli Municipal Corporation and within the jurisdiction of Sub Registration District - Kalyan and Registration District - Thane.

Date:03/09/2022

P.J. Sawant.

Old Dombivli Road. Near Jondhale School. Bank of Baroda Building, Dombivli (West) - 421 202.



E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the

Authorised Officer of The Karur Vysya Bank Ltd., Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 23.09.2022, for recovery of 1 Rs. 37,32,928.31 (Rupees Thirty Seven Lakhs Thirty Two Thousand Nine Hundred Twenty Eight and Paise Thirty One Only) due to the Karur Vysya Bank Ltd, Secured Creditor from M/S ADARSH FABRICS (Proprietor. Mr. HARIKESH RAJKISHOR TIWARI) R/o Flat No.406, 4th Floor, B Wing, Varsha Complex, Near Kalyan Naka, M.H.NO 406, Village Kaneri, Taluka Bhiwandi, Dist:Thane, Maharastra-421302. and Mr. SALEEM LAL MOHAMMED ANSARI H.NO 775, Babu Chuniwala Building, Roshar Baug, New Gauripada, Bhiwandi Taluka, Thane Dist, Maharashtra-421302, AND

Hundred Fourty Three and Paise Six only) due to the Karur Vysya Bank Ltd, Secured Creditor from Mr. Pidugu Hema Sundar R/O Flat no 2202, Buildup 1390,22nd Floor, **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES AND OTHER DETAILS**

Sr No	Property Details	Reserve Price	EMD Amount
1	All that piece and parcel of Residential Flat No.406, 4th Floor, B Wing, Varsha Complex, Near Kalyan Naka, M.H.NO 406, Village Kaneri, Taluka Bhiwandi, Dist:Thane, Maharastra-421302)	Rs. 13,60,000	Rs. 1,36,000/-
2	Residential Flat No 702 adm 950 sq ft , Situated at Old s No 125/2P and new sr no 76/2B, Om Samrudhi Building, B Block, Lodha Heaven, Opp Kalyan Shil Road, Nilaje, Dombivali East Dist Thane 421204		Rs. 4,56,000/-
3	Residential Flat No 706 adm 875 sq ft, Situated at Old s No 125/2P and new sr no 76/2B, Om Samrudhi Building, B Block, Lodha Heaven, Opp Kalyan Shil Road, Nilaje, Dombivali East Dist Thane 421204	42,00,000/-	Rs. 4,20,000/-

ank's/ Secured Creditor's website i.e www.kvb.co.in/Property Under Auction also a

The borrower/s and guarantor/s are hereby notified to pay the dues as mentioned above

along with up to date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the Schedule property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost

Authorized Officer

The Karur Vysya Bank Ltd.

Mumbai North Zonal Office:-"Yashomangal Bldg" Plot No 632,Gandhi Nagar, Bandra East, Mumbai – 400 051 Tel: 022-26400038 e-mail: zmmsz@mahabank.co.ir

POSSESSION NOTICE (For Immovable Property) [See rule 8(1)] Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra, Zonal Office, Mumbai North Zone, under The Securitizat and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a demand notice Dated 03.06.2022 calling upon the BORROWER Shiladevi Dilip

Singh to repay the aggregate amount mentioned in the notice being

Rs.819290.00 (Eight lakh Nineteen Thousand two hundred ninety only) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken Symbolic Actual possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section 4 of section 13 of the said Act with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this **29.08.2022** The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount of **Rs.819290.00 (Eight lakh** Nineteen Thousand two hundred ninety only) along with further interes threon) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of sectioned 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset. **Description of Immovable Property**

All Piece and parcel of land situated at:

All that piece and parcel of property situated at:- Flat No B-104 Om Rishabh Enclave CHSL Opp. Happy Homes Complex Shanti Park Mira Road

Authorized Officer
Bank of Maharashtra, Mumbai North Zone Date: 29.08.2022

SALE NOTICE UNDER IBC, 2016 NITIN FIRE PROTECTION INDUSTRIES LTD., (in Liquidation) Liquidator's Office: 501-502.Delta.Technology Street, Hiranandani Powai, Mumbai- 400076

E-AUCTION Notice is hereby given to the public at large for inviting bids for Sale of M/s. Nitin Fire Protection Industries Limited (in Liquidation) as a going concern CIN No. L29193MH1995PLC092323 having its registered office at 501-502 Delta. Technology Street, Hiranandani Powai, Mumbai-400076 as a going concern by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench vide order dated January 18, 2022, and February 9, 2022.

Description	Date and time of auction	Reserve Price	EMD (Refundable)	Bid increment Amount
Corporate debtor as a whole (as a going concern basis)	17.09.2022 Saturday IST from 11:00 AM to 01:00 PM	Rs. 53,58,69,675/- (Rupees Fifty- three crores fifty- eight lakhs sixty- nine thousand six hundred and seventy- five rupees only)		25 lacs (Indian Rupees twenty-five lakhs)

- https://ncltauction.auctiontiger.net (with unlimited extension of 5 mins each). The sale is on "as is where is", "as is what is", "whatever there is", "without an
- recourse" basis. For detailed terms & conditions of e-Auction sale refer COMPLETE E-AUCTION PROCESS DOCUMENT available on https://ncltauction.auctiontiger.net Ph No: 9722778828 on www.nitinfire.com or can also be obtained by sending a email to the Liquidator at liquidator.nfpil@gmail.com. Ph. No. 8652000506
- For E-Auction details & participation, contact Mr. Praveenkumar Thevar Ph No The last date for submission of Expression of Interest (EOI) by the interested bidders is IST 5:00 PM on 09.09.2022.
- The last date and time for payment of EMD & other forms only by qualific bidders is IST 5:00 PM on 13.09.2022. Interested bidders are requested to visit the above-mentioned websites
- The liquidator has the right to accept or cancel or extend or modify any term and conditions of the e-auction.

 Any Addendum/clarifications & modifications in the e-auction notice or the process document to this e-auction notice will be uploaded to the corporate

debtor website (www.nitinfire.com). No public announcement or pape publication or any other mode will be made. **Uliyar Balakrishna Bhat** Place: Mumbai IBBI/IPA-001/IP-P00658/2017-2018/11107 Date: Sc LIQUIDATOR, Nitin Fire Protection Industries Limited Date: September 03, 2022

PUBLIC NOTICE

This Public notice is hereby given to all general public that my clients have agreed to acquire development rights of the undermentioned property specifically described in the Schedule from the First Developers M/s Happynest Developers, a partnership firm through their partners Shri Arun Yashwant Chaudhary, Shri Bharat Sudam Joshi, Shri Paresh Bhandari and the owners of the property Yashwant Co operative Housing Society Ltd.. The said society has passed necessary resolution for transfer of development rights in favour of my clients. If anybody has any objection or charge or claim by way of agreement, sale, lien, lease, license, tenancy, mortgage, gift, release, maintenance, sathe karar, bayana etc. on the said property, they shall take their objection in writing, if any, with valid documentary proof to the undersigned advocate within15 days from the date of publication of this notice. If within the said period no any objection or claim is received, the transaction of transfer of development rights of the said property in favour of my clients shall be completed and no any subsequent claim or objection shall be entertained which please note.

Schedule of property

Advocate

Office no. 10 to 12, Shiv Palace Society, Mob: 9819087422

Asset Recovery Branch 276/286 Kilachand Mansion Kalbadevi Main Road, Kalbadevi Mumbai Maharashtra 400002. Phone No. 022 22002050 Mail: kvbl2134@kvbmail.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

Secured Creditor, The Karur Vysva Bank Ltd. the physical possession of Property No. 1 and Constructive possession for Property No. 2 and 3 of which has been taken by the

2. Rs. 1.06.79.543.06 (Rupees One Crore Six Lakhs Seventy Nine Thousand Five Gitanjali Sanjay, Plot No 08, Sector 34C, Kharghar Navi Mumbai 410210

1	All that piece and parcel of Residential Flat No.406.	Rs.	D-
	4th Floor, B Wing, Varsha Complex, Near Kalyan Naka, M.H.NO 406, Village Kaneri, Taluka Bhiwandi, Dist:Thane, Maharastra-421302)	13,60,000	Rs. 1,36,000/-
2	Residential Flat No 702 adm 950 sq ft , Situated at Old s No 125/2P and new sr no 76/2B, Om Samrudhi Building, B Block, Lodha Heaven, Opp Kalyan Shil Road, Nilaje, Dombivali East Dist Thane 421204	Rs. 45,60,000/-	Rs. 4,56,000/-
3	Residential Flat No 706 adm 875 sq ft, Situated at Old s No 125/2P and new sr no 76/2B, Om Samrudhi Building, B Block, Lodha Heaven, Opp Kalyan Shil Road, Nilaje, Dombivali East Dist Thane 421204	Rs. 42,00,000/-	Rs. 4,20,000/-

the web portal https:// www.matexauctions.com of the service provider, Mr. Prajot Kadam, Mobile no. – 7305081261, Mail id: mumbaiproperties@matexnet.com. Statutory 15 days' Notice under Rule 9(1) of the SARFAESI Act, 2002

Date : 03.09.2022

Place : Mumbai

एचपी ॲडहेसिव्ह लिमिटेड

सीआयएन: यु२४३०४एमएच २०१९पीएलसी३२५०१९ नोंदणीकृत कार्यालय: ११ युनिक हाऊस, चकाला क्रॉस रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९. कॉपरिट कार्यालय: ५०१, ५वा मजला, सी विंग, बिझनेस स्क्रेअर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. **द्. क्र**. + ६८१९ ६३०० **ईमेल :** investors@hpadhesives.com; वेबसाइट: www.hpadhesives.com

तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की एचपी ॲडहेसिव्ह लिमिटेड (**कंपनी**) ची ३री वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ०३:०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) द्वारे, ३री एजीएम (एजीएम सूचना) च्या नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित करण्यात येणार

- १. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करून सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २/२०२३ दिनांक ५ मे २०२२ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर संबंधित परिपत्रके (एमसीए परिपत्रक), सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी, २०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२ सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ आणि सेबी च्या लागू तरतुदी (सूचीबद्ध बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५, आर्थिक वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल एफवाय २२) एजीएम सूचनेसह शुक्रवार, ०२ सप्टेंबर, २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे त्या सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहे ज्यांचे ई- मेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी मध्ये नोंदणीकृत आहे.
- एजीएम सूचना, वार्षिक अहवाल एफवाय २२ आणि इतर संबंधित माहिती कंपनीच्या www.hoadhesives.com या वेबसाइटवरून, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल www.evotingindia.com वर वरून मिळू शकते. एजीएम सूचनेमध्ये संदर्भित संबंधित कागदपत्रे investro@Phoadhesives.com वर प्राप्त झालेल्या विनंत्यांवर आधारित सदस्यांकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासणीसाठी उपलब्ध करून दिली जातील. ३. कंपनीने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे तिसरी एजीएम आयोजित करण्यासाठी, मीटिंगमध्ये सदस्यांचा सहभाग सक्षम करण्यासाठी आणि ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करण्यासाठी सीडीएसएलच्या सेवांचा लाभ घेतला आहे.
- सभासद एजीएम च्या सूचनेचा भाग म्हणून प्रदान केलेल्या सभेत दूरस्थ ई-मतदान आणि इव्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचनांचा संदर्भ घेऊ शकतात. रिमोट ई-मतदान कालावधी खालीलप्रमाणे आहे:

रिमोट ई-मतदानाची सुरुवात - शिनवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ सकाळी ९.०० वा. दुरस्थ ई-मतदानाचा समारोप -(भा.प्र.वे.) संध्याकाळी ५:०० पर्यंत (भा.प्र.वे.)

- सदस्यांना विनंती आहे की, रिमोट ई-मतदानाला सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ संध्याकाळी ५:०० वाजेच्या (भा.प्र.वे.) पुढे परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर ही सुविधा सीडीएसएल द्वारे अक्षम केली जाईल. एकदा ठरावावर सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांनी सभेपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे मीटिंगमध्ये उपस्थित/भाग घेऊ शकतात परंत त्यांना सभेत पन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सदस्यांनी सभेपवीं रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही आणि सभेला उपस्थित आहेत, ते समान प्रक्रिय वापरून सभेदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.
- ज्या व्यक्तीचे नाव मंगळवार, २० सप्टेंबर २०२२ रोजी (कट-ऑफ तारीख) सदस्यांच्य नोंदणीमध्ये आढळते, ती केवळ मीटिंगमध्ये रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल. कट ऑफ तारखेनुसार सभासदांच्या नावावर नोंदणी केलेल्या इक्टिी शेअर्सच्या पेड-अप मूल्यावर मतदानाचा हक्क गणला जाईल. कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने एजीएम नोटीस केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.
- ज्या सभासदांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांनी संबंधित ठेवीदाराशी संपर्क साधून नोंदणी करण्याची विनंती केली जाते. एमसीएच्या परिपत्रकांनुसार, वार्षिक अहवाल २०२१-२२ आणि एमजीएम ची सूचना प्राप्त करण्यासाठी शेअरहोल्डर कंपनीला investors@hpadhesives.com वर ईमेल देखील लिहू शकतात.
- सभेला उपस्थित राहणे आणि ई-व्होटिंग प्रणालीबाबत काही शंका किंवा तक्रारी असल्यास सदस्य मदत विभागांतर्गत <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह शकतात किंवा hepldesk.evoting@cdslindia.com ला ई-मेल लिहु शकतात किंवा संपर्क साधा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन. एम. जोशी मार्ग लोअर परेळ (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करा.

तारीख : ०२ सप्टेंबर, २०२२ ठिकाण : मुंबई

एचपी ॲडहेसिव्ह लिमिटेड साठी करण मोटवानी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०२६५००८९



अटलांटा लिमिटेड

ार्यालय : ५०४, समर्पण, न्यू लिंक रोड, चकाला, ाडोर जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९९ .atlantalimited.in; फोन : +९१–२२-२८३२२७१५

वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि बुक क्लोजर तारखेची सूचना

अटलांटा लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ही दिनांक ३० मे, २०२२ रोजीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/इतर ऑडिओ नल मिन्स (आएव्हाएम) माफत **बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ राजी स. ११.३० वा** (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. एजीएमचे कामकाज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात केल्याचे मानण्यात येईल जे एजीएमचे ठिकाण मानण्यात येईल.

एजीएमच्या सचनेसह वार्षिक अहवाल २०२१-२२ हा निगम व्यवहार मंत्रालय सर्क्यलर क्र १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व त्यानंतरच्या निगम व्यवहार मंत्रालयाच्या सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२० व सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एकत्रित 'एमसीए सर्क्युलर्स' असा उल्लेख), आणि दिनांक १२ मे २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ रोजीचे सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') द्वारे जारी सर्क्यूलरच्या अनुपालनात डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी पाठविण्यात आली आहे. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२१-२२ हा कंपनीची वेबसाईट www.atlantalimited.in स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच अनुक्रमे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाची वेबसाईट www heeindia com आणि www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे आणि डाऊनलोड करता येईल. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४२ अनुसार याद्वारे ही सुद्धा सूचना देण्यात येते की कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही २२ सप्टेंबर, २०२२ ते २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ नुसार कंपनीला दिनांक ३० मे, २०२२ रोजीच्या सूचनेत नमूद केलेले सर्व ठरावांवर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ने पुरविलेल्या ई-मतदान सेवेमार्फत इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे. तपशिल खालीलप्रमाणे दिली आहेः १. ईमेल मार्फत एजीएमची सुचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ पाठविणे पूर्ण झाल्याची तारीख : ०२ सप्टेंबर, २०२२.

- २. दुरस्थ ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ : रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे)
- ३. दुरस्थ ई-मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ : मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) आणि त्यानंतर सविधा त्वरित बंद करण्यात येईल.
- ४. मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑफ तारीख आहे २१ सप्टेंबर, २०२२
- ५. कोणीही व्यक्ती ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२२ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापी त्या व्यक्तीचे मतदानासाठी एनएसडीएलकडे अगोद्र नोंदणी केली असल्यास तुम्ही तुमचे मतदान करण्यासाठी तुमचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध पर्याय "Forgot User Details/Password?" किंवा "Physical User Reset Password?" वापरून तो रिसेट करू शकता, किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२-९९० वर एनएसडीएलकडे संपर्क करावा. सभासद एनएसडीएलच्या ई-मतदान सिस्टमवरून मतदान करण्यासाठी ओटीपी (वन टाईम पासवर्ड) आधारित लॉगईन सुद्धा वापरू शकतात.
- ६. सभासदांनी नोंद घ्यावी की :

ठिकाण : मंबई

दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२२

- ए. ई-मतदानामार्फत मतदान करण्याची सुविधा एजीएम मध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि एजीएमला हजर असलेले सभासद ज्यांनी दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना एजीएमच्या वेळी ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान करता येईल.
- बी. ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर/सहभागी होऊ शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत
- सी. ज्या सभासदांची नावे कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दुरस्थ ई-मतदानाची सविधा घेण्यासाठी तसेच एजीएम मध्ये ई-मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.
- ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी तम्ही भागधारकांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्यज) चा संदर्भ घेऊ शकता आणि भागधारकांकरिता ई-मतदान यजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे, किंवा टोल फ्री क्र. १८००-१०२०-९९० आणि १८००२२४४३० वर फोन करावा, किंवा evoting@nsdl.co.in येथे श्री. अभिजीत गुंजाळ यांना विनंती पाठवावी.

अटलांटा लिमिटेड करिता सही/-

जुई एस. पावले

कंपनी सचिव

वार्ताहर/नवी मुंबई

व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील मागील तीन वर्षापासून नवी मुंबईत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या एका अमेरिकन महिलेवर नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने कारवाई केली आहे. पोला अंजनाम्मा असे या महिलेचे नाव असून सदर महिला जुलै २०१९ पासून नवी मुंबईत बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे विशेष शाखेने या महिलेकडून ३४,४०० रुपयांचा दंड वसुल करून तिला अमेरिकेत

KVB) Karur Vysya Bank

ॲसेट रिकव्हरी ब्रांच : २७६/२८६, किलाचंद मॅन्शन, काळबादेवी मेन रोड,

काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र-४०० ००२ **फोन क्र**. : ९९९५५१८२३,

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

. सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट

अधिनियम, २००२ च्या कलम १३ (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या

त्यामा बँक लि. याच्याकडे गहाण /प्रभारित खाली वर्णन केलेल्या स्थावर मिलकर्तीचा रचनात्मक कब्जा हा दी करूर व्यास

बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे कब्जा घेण्यात आला असून **मेसर्स अंबिका गारमेंट्स, रविंद्र एम. डे** त्यांच्

गोपायरगढारे कार्यालय गाला क ७२० प्रेम नगर धारावी मलिक स्टीलच्या मार्ग एल बी एस मार्ग सायन पश्चिम

नुंबई ४०००२२, महाराष्ट्र येथे आणि निवासी फ्लॅट क्र. ४०१, होली क्रिब को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि

अ अकबर अपार्टमेंट, कालिना चर्च रोड, कालिना, सांताकुझ (पू.), मुंबई - ४०००२९ येथे - **कर्जदार आणि हमीदार -**श्री**म. अल्पना रविंद्र डे**, निवासी फ्लॅट क्र. ४०९, होली क्रिब को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., अकब

अपार्टमेंट, कालिना चर्च रोड, कालिना, सांताक्रुझ (पू.), मुंबई – ४०००२९ येथे यांच्याकडून दी करूर व्यासा बँक लि. तारण धनको यांना रू. १,८१,५९,४६२.३१ (रूपये एक कोटी एक्याएँशी लाख एकोणसाठ हजार चारशे बासष्ट

आणि एकतीस पैसे फक्त) ३१.०८.२०२२ रोजी असे दिनांक ०१.०९.२०२२ पासून त्यावरील व्याज आणि खर्चास

थकबाकीच्या वसुलीकरिता २३.०९.२०२२ रोजी "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे", आणि "जे आहे तेथे आहे

ात्वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित मूल्यः **रू. ८७,००,०००/- (रूपये सत्याऐंशी लाख फक्त) असेल आणि**

स्थावर मिळकतीचे वर्णन

नेवासी फ्लॅट फ्लॅट क्र. ४०१, होली क्रिब को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., अकबर अपार्टमेंट, कालिना चर्च रोड

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता, कृपया आमच्या बँकेचे/तारण धनकोंचे संकेतस्थळ अर्थात www.kvb.co.in/ लिलावान्वये मिळतीचा संदर्भ घ्यावा तसेच सेवा पुरवठादार, श्री. प्रज्योत कदम यांचे वेबपोर्टल

nttps://www.matexauctions.com याचादेखील संदर्भ घ्यावा, भ्रमणध्वनी क्र. ७३०५०८१२६१, मेल आयडी

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची वैधानिक सूचन

कर्जटार / रांना आणि इमीटार / रांना याटारे ई-लिलावाच्या तारखेपवीं तारखेपर्यंत व्याज आणि आधीचे खर्च यामह व

नमूद केल्याप्रमाणे थकबाकीचा भरणा करण्याचे सूचित करण्यात येत आहे. कसूरवार ठरल्यास, परिशिष्ट मिळकती

प्राधिकृत अधिकारी

दी करूर व्यासा बँक लि..

लेलाव होईल/विक्री होईल आणि उर्वरित थकबाकी असल्यास, व्याज आणि दरासह वसुली करण्यात येईल.

ईश्वरशक्ती होल्डिंग्स अँड द्रेडर्स लिमिटेड

ोआयएन: एल५११००एमएच१९८३पीएलसी०३०७८

नोंद. कार्यालय: सेकसरिया चेंबर्स, ५वा मजला, १३९, नगीनदास मास्टर रोड, फ्फोर्ट, मुंबई - ४००००१,

दूरध्वनी. नाही. ४०५००९००, फॅक्स क्र. २२६२४९८९ ई-मेल आयडी: ishwarshakti@rediffmail.con

सूचना याद्वारे सूचना देण्यात आली आहे की ईश्वरशक्ती होल्डिंग्ज अँड ट्रेडर्स लिमिटेड (सीआयएन

एल५११००एमएच१९८३पीएलसी०३०७८२) च्या सदस्यांची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ५ वा मजला

सेकसारिया चेंबर्स, १३९ नागिंदस मास्टर रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे खालील व्यवसायाचे व्यवहार

याद्वारे सूचना देण्यात आली आहे की कंपनीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवारी ३०

सप्टेंबरचा २०२२ रोजी दपारी ०३.०० वाजता ३९ व्या एजीएमच्या ०१ सप्टेंबर २०२२ रोजीच्या सचनेमध्ये नमद

केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी ५ व्या मजल्यावर, सेकसरिया चेंबर्स, १३९

२०२१-२२ च्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे

ई-मेल आयडी कंपनीकडे किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जातील. वार्षिक

अहवालासह एजीएमची सूचना देखील उपलब्ध आहे आणि ती कंपनीच्या www.ishwarshakti.com

वेबसाइटवरून आणि सीडीएसएलच्या https://www.evotingindia.com/ Notice results.jsp सदस्यांच्या वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते, जे सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त होत नाही, वरीलप्रमाणेच

डाउनलोड करू शकतात किंवा कंपनीला त्याची प्रत मागवू शकतात. बुधवार, २१ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार

३० सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर द्वान्सफर बुक्स बंद

कंपनीला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार कंपनी कायदा, २०१३ च्या

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचीता, जसे की कंपनी (व्यवस्थापन

आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५, (सुंधारित नियम २०१५) आणि सचिवीय मानक -२ सेबी (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कयरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमन ४४ नुसार, सर्व ठरावांवर सेंद्रल

डिपॉझिटरी सर्व्हिंसेस लिमिटेड (सीडीएसल) द्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई-व्होटिंग सेवांद्वारे सदस्यांना

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाते. नोटीसमध्ये नमूद केले आहे. दूरस्थ ई-मतदान

जलावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि गुरुवार, २९ सप्टेंबर

२०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूलला संध्याकाळी ५:०० नंतर परवानगी

दिली जाणार नाही. शुक्रवार २९ सप्टेंबर २०२२ रोजी रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएल द्वारे त्यानंतर

एकदा ठरावावर शेअरहोल्डरने मत दिले की. शेअरहोल्डरला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही

जर एखादी व्यक्ती नोटीस पाठवल्यानंतर परंतु कट ऑफ तारखेला अर्थात २१ सप्टेंबर २०२२ किंवा त्यापूर्वी

कंपनीची सदस्य झाली असेल तर, तो/ती मेसर्स बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड शेअर द्वान्सफर एजंट

लिमिटेडला लिहू शकेल. या ई-मेल आयडी वर: investor@bigshareonline.com/ rajeshm@bigshareonline.com/ किंवा https://www.cdslindia.com/ InvestorRels

/ShareholderCorner.html. जे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मत देत नाहीत ते मतपत्रिकेद्वारे वार्षिक

सर्वसाधारण सभेत आपले मत देऊ शकतात. ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे

ते देखील सभेला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही. ज्या

व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-

ऑफ तारखेला म्हणजेच २१ सप्टेंबर २०२२ रोजी नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. बॅलेट पेपरद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान म्हणून. रिमोट ई-व्होटिंगची प्रक्रिया

देखील नोटीसमध्ये नमूद केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. मिलन मेहता, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी

(सदस्य संख्या एफ ६४०१), छाननीकर्ता म्हणून ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने

थ्री. विवेक विनोद चौबे. श्रीम. आशा विनोद चौबे. फ्लॅट क्र. १०१. मजला-१. ए-बिल्डिंग. जतन-३. गौर

श्री. विवेक विनोद चौबे, श्रीम. आशा विनोद चौबे, फ्लॅट क्र. ३०६, ३ रा मजला, ए विंग, बिल्डिंग क्र. ४, आनं

्र ब्लीस लॉज ऑण्ड रेस्टॉरंट प्रोप्रा.: श्री. विवेक विनोद चौबे, दकान क्र. १४, १५, १६, १७, साईधाम शॉ

. विषय: सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ॲक्ट २००२ च्या

दक्षिणेसः बी विंग.

प्राप्त पतसुविधेच्या मोबदल्यात, सदर कर्जदार आणि सदर हमीदार यांनी खालील दस्तावेजांसह बँकेच्या नावे आवश्यव

दस्तावेज समाविष्ट पुढील दस्तावेज निष्पादित केले आहेत आणि वरील नमूदनुसार बँकेच्या नावे तारण आणि

सर्व सुविधेकरीता दस्तावेज: ए) २६.०४.२०२१ दिनांकीत अर्ज, बी) २६.०४.२०२१ दिनांकीत टर्म लोन करार, डी) २६.०४.२०२१ दिनांकीत डिमांड प्रॉमिसरी नोट, ई) ०३.०५.२०२१ दिनांकीत मोर्गेज

डिक्लरेशन, एफ) ०४.०५.२०२१ दिनांकीत ईक्विटेबल मोर्गेज रेकॉर्ड, जी) ०५.०५.२०२१ दिनांकीत मोर्गेज

मान्य करण्यात आलेल्या अटी व शर्तींचे पालन करण्यासाठी तुम्ही कसूरदार ठरला आहात आणि म्हणून भारती

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या विहित नियमांनुसार तुमचे खाते ०८.०८.२०२२ रोजी बँकेकडून एनपीए म्हणून वर्गीकृत

तम्ही अजनही बँकेची थकबाकी अदा केलेली नाही, त्यामळे सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑण् , ज्ञायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये बँकेला प्रदार

केलेल्या अधिकाराचा वापर करून आणि बँकेच्या हक्काला बाधा येऊ न देता आणि वरील नमद प्रक्रिया प्रलंबित

लेले व्याज सह संपर्ण रक्कम चकती करण्यासाठी तम्हाला याद्वारे बोलविणे करीत आहे. कसरवार ठरल्यास त्य

व्यतिरिक्त आणि बँकेच्या हक्काला बाधा येवू न देता बँक सदरहू अधिनियमान्वये अमलबजावणीयोग्य सदर

तारण/मिळकतीच्या संदर्भात वरील सदर अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये सर्व अधिकाराच

वापर करण्यासाठी हक्कदार राहील. याबाबतीत तुम्ही पुढील सर्व दर, आकार आणि खर्च किंवा इतर अनुषंगि

ए) तारण मत्ता रोकड करण्यासाठी उपरोद्घिखित तारण हितसंबंध तयार करण्यात आलेल्या तारण मालमत्तेवर भाडेपडा

विक्रीदारे हस्तांतरणाच्या हक्कासह कर्जदारांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि तारणांची रोकड करणे

सी) ज्या मालमत्तेवर आमच्याकडून कब्जा घेण्यात आला आहे त्या तारण मालमत्तेकरिता कोणत्याही व्यक्तीर्च

व्यवस्थापक म्हणन नेमणक करणे आणि व्यवस्थापक तारण मालमत्तेचे व्यवस्थापन करतील आणि तमच्याकडन

करण्यात येईल. डी) कोणत्याही व्यक्तींना लिखित सचना निर्गमित करावयाची असल्यास. अशा व्यक्ती

कृपया सूचना घ्यावी की, नियमातील कलम १३(१३) नुसार सूचनेच्या स्वीकृतीनंतर आमच्या लिखित संमतीशिवा

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम

तारण मालमत्तेबाबत व्यवहार करणे वा निकालात काढण्याकरिता प्रतिबंध करण्यात येत आहे.

गांच्याकडून थकबाकी असून, त्यांनी सदर तारण मालमत्तेबाबत तारण हितसंबंध तयार करून तारण अनामत संपाद

ल्यास तारण मालमत्तेसंबंधित हस्तांतरितीच्या सर्व हक्कांशी तारण मालमत्तेचे हस्तांतरण निहित

ाहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरणासह कब्जा घेणे. **बी)** तारण मालमत्तेच्या भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंव

ल्याने बँक सदर सूचना प्राप्त झाल्या तारखेपासून ६० दिवसांत **रु. २४,३२,५४७/ गृहकर्जासमक्ष न लाव**-

एयात आले आहे. आम्ही वारवार मागणी करूनसुध्दा तुम्ही तुमची थकीत रक्कम भरणा केली नाही

निष्पादकाची नावे: १. श्री. विवेक विनोद चौबे आणि श्रीम. आशा विनोद चौबे

आकार चुकते करण्यासाठीसुध्दा जबाबदार आहात, याची कृपया नोंद घ्यावी.

इतर बाबीसह अधिनियमान्वये उपलब्ध अधिकार-

केली आहे. ती थकबाकी आम्हास भरणा करावी.

च्या तरतदींकडे वेधण्यात येत आहे.

की, तुमच्या विनंतीनुसार तुम्हाला **बँक ऑफ महाराष्ट्र, बोरिवली पश्चिम शाखा, मुंबई**द्वारे खालील पतसुविध

फ्लॅट क्र. ३०६, ए विंग, बिल्डिंग क्र. ४, आनंद

एक्सेलेन्सी, पृथ्वी श्रृष्टी, टेंबोडे, पालघर

ठाणे-४०१४०४, त्यासह सर्व फिक्शर्स, पुढीलप्रमाणे सीमाबध्दः पूर्वेसः खुली जागा,

पश्चिमेसः फ्लॅट क्र. ३०७, उत्तरेसः जीना,

२९.०८.२०२२ पर्यंतचे

न लावलेले व्याज

न्टर, कनाकिया रोड, १५ क्र. शेवटचा बस स्टॉप जवळ, बेव्हर्ली पार्क, मीरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७

पतसुविधा बँकेच्या नावे भारित तारण आणि विद्यमान थकबाकीचा तपशील खालीलप्रमाणे

ईश्वरशक्ती होल्डिंग्ज अँड द्रेडर्स लिमिटेडच्या वतीने आणि त्यांच्या करीता

बोरिवली पश्चिम शाखा (००९२) :

कैलाश कुटीर, प्लॉट बी, महाराष्ट्र नगर,

दूर: ०२२-२८९०३८६९/७०/७१

ई-मेल : Bom92@mahabank.co.ii

एल टी रोड, बोरिवली (प), मंबई ४०० ०९२

दिनांक: २९.०८.२०२२

एनपीएची तारिख

(8)

२९.०८.२०२२

एकूण थकबाकी

निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ वर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे.

गन्य जनता आणि विशेषतः कर्जदार(रां) आणि हमीदार(रां)ना सूचना देण्यात येते की, तारण धनको, दी करू

(६) तरतुदी अन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना

कालिना, सांताक्रुझ (पू.), मुंबई - ४०००२९ मधील सर्व भाग आणि विभाग

इसारा अनामत रक्कम रू. ८,७०,०००/ – असेल.

numbaiproperties@ matexnet.com

करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे:

स्थळ: मुंबई

ठिकाण : मुंबई

तारीख: १ सप्टेंबर २०२२

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

एआर०४/विवेक चौबे-१३(२)/२०२२-२३ रजिस्टर ए.डी/हॅण्ड डिलिव्हरीने

कल्प, फेज-४, १५ क्र. शेवटचा बस स्टॉप, मीरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७

म्सेलेन्सी, पृथ्वी श्रृष्टी, टेंबोडे, पालघर, ठाणे-४०१४०४

क्रेडीट सुविधाचा प्रकार

गहकर्ज सविधा

खाते क्र. ६०३८४८०२९४२

लेजर थकीत

(२६.०७.२०२२ रोजीस)

१. प्रभाराचा प्रकार: समत्त्व गहाण

मंजूर केलेल्या आहेत

आरओ

द. सा.

मेल : kvbl2134@kvbmail.co

Smart way to bank

अमेरिकन नागरिक असलेली पोला अंजनाम्मा ही महिला १० जानेवारी २०१९ रोजी टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. या महिलेला १८० दिवस भारतात राहण्याच्या अटीवर व्हिसा मंजूर करण्यात आला होता. जुलै २०१९ मध्ये व्हिजाची मुदत संपण्यापूर्वी या महिलेला भारतातून आपल्या देशात परत जाणे बंधनकारक होते. मात्र त्यानंतर सदर महिला जुलै २०१९ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत तब्बल ११५० दिवस नवी मुंबईत

पाठवून दिले आहे.

बेकायदेशिररीत्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्यास राहिली. यादरम्यान गत महिन्यात ९ऑगस्ट रोजी सदर महिला एक दिवसासाठी कोपरखैरणेतील सिएस्टा हॉटेलमध्ये राहण्यास गेली होती. परंतु हॉटेल व्यवस्थापनाकडून या महिलेची उशीरा माहिती दिली गेल्यामुळे या महिलेला पकडता आले नाही.

मात्र सदर महिला २१ऑगस्ट रोजी पुन्हा सीबीडी बेलापुर येथील सफायर हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेल्यानंतर तेथील हॉटेल व्यवस्थापनाने सी-फॉर्मद्वारे नोंदणी करुन तत्काळ

सदर परदेशी महिलेची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाला दिली.

पोलिसांनी सदर महिला ही बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याचे तसेच सदरची कृती ही व्हिसा तरतुदीचे उल्लंघन करणारी व दखलपात्र गुन्हा असल्याचे तिला सांगितले. भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याबद्दल तिला ठोठावण्यात आलेला ३४,४०० रुपयांचा दंड त्यांनी गत २७ ऑगस्ट रोजी परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाकडे

जाहीर सूचना

याद्वारे कळविण्यात येत आहे की आम्ही आमचे अशील यांच्या निर्देशांप्रमाणे **श्री. मोहन ग्रनानी,** वयस्क भारतीय नागरिक, निवासी पत्ता फ्लॅट क्र. ५०१/६०१, कोरसिका, प्लॉट क्र. . ४४. सेक्टर - २९. वाशी. नवी मंबई. भारत (**मालक**) यांच्या खालील परिशिष्टात विशेष विवरणित मालमत्ते (सदर यनिट) संदर्भात त्यांचे अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध यांची पडताळणी करीत आहोत.

कोणतीही व्यक्ती /संस्था ज्यामध्ये व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब, कंपनी, बँका, आर्थिक संस्थान, नॉन-बॅंकिंग आर्थिक संस्थान, फर्म, व्यक्तींचे असोसिएशन किंवा व्यक्तीचें निकाय, अंतर्भूत असेल किंवा नसेल, कर्जदाता आणि/किंवा क्रेडिटर्स सामिल आहेत परंतु तेवढ्यापर्यंत मर्यादित नाही, त्यांचे कुणाचेही जर वारसाहक, विक्री, हस्तांतर, शेअर, गहाण, तारण, प्रभार, भाडेपट्टा, ग्रहणाधिकार, परवाना, असाइनमेंट, भाडेकरू, भेटवस्त्, अदलाबदल, भार, सदस्यत्व, जप्ती, कौटुंबिक व्यवस्था/समझौता, मृत्युपत्र, उत्तराधिकार, देखभाल, सुविधाधिकार, विश्वस्त, ताबा, कोणत्याही न्यायालय द्वारे जारी डिक्री किंवा आदेश, करार/कंत्राट, विकास हक्क, गगीदारी, मार्ग अधिकार, लिस पेंडेंस, राखीव, पॉवर ऑफ ॲटार्नी, फ्लोर स्पेस इंडेक्स (एफएसआय) खप किंवा इतर देयता किंवा इतर वचनबद्धता किंवा मागणी किंवा अन्यथा मिरोंडम ऑफ एसोसिएशन माध्यमाने किंवा कोण्याही भार स्वरूपात किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणतेही लाभ, नामाधिकार, दावा, मागणी किंवा हक्क किंवा हितसंबंधाचा आग्रह किंवा कोणतेही आक्षेप किंवा दावा असेल तर त्यांना यादवारे कळविण्यात येत आहे की त्यांनी आपल्या दाव्याची सूचना सदर सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून **दहा (१०) दिवसांच्या** आत खालील स्वाक्षरीदारांना त्यांच्या खालील पत्त्यावर आपल्या दाव्याच्या समर्थनीय कागदोपत्री पराव्यासंह लेखी स्वरूपात कळवावी अन्यथा अशा कोणत्याही दाव्यास संदर्भित न करता सदर यनिट किंवा त्यातील कोणत्याही भाग संदर्भात भविष्यात कोणतेही व्यवहार/हस्तांतर करण्याची कार्यवाही करण्यात येईल आणि अशे दावे, जरी असतील तर ते सोडून दिले, समर्पित केले, माफ केले, रिलीज केले. त्याग केले असल्याचे मानले जाईल आणि आमचे अशील यांचेवर लाग्/बंधनकारक राहणार नाही आणि मालकाचे नामाधिकारात कोणत्याही अडथळा स्वरूपार नसेल आणि नामाधिकार हे स्पष्ट, अविवादित आणि विक्रीयोग्य मानले जाईल.

लॉट क्र. ८ आणि ८ए, मोजमापित ५१८९.३० चौ. मी., सेक्टर १७, सानपाडा, नवी मुंबई, तालुका आणि जिल्हा ठाणे धारक जमीनीचे सर्व भाग आणि हिस्से यांवर बांधण्यात आलेली मोराज पाम पैराडाइज^{े'} नावाच्या इमारतीमध्ये मोजमापित कारपेट एरिया ६०८८ चौ. फू. (सुमारे) धारक ए विंग मधील तळ मजला + पहिला मजला + दूसरा मजला यांवरील शोरूम क्र. ए-१

उत्तरेस किंवा त्या दिशेने : ३५.०० मी. रूंद रस्त्याद्वारे दक्षिणेस किंवा त्या दिशेने : १५,०० मी. रूंद रस्त्यादारे पुर्वेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ९ आणि ३५ मी. रूंद रस्त्याद्वारे

श्री. अविक्षित मोरल, पार्टनर

१५०२बी, १५वा मजला, टॉवर-१सी, वन वर्ल्ड सेंटर, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३, भारत. ईमेल आयडी : project.objectionsinduslaw.com



सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड

(सीआयएम : एल७२२००एमएच १९९४पीएलसी०८२११०) नोंदणीकृत कार्यालय: २०८, टीव्ही इंडस्ट्रियल इस्टेट, २रा मजला एस के अहिरे मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०३० कॉपॉरेट कार्यालय: १/४, एपीएस ट्रस्ट इमारत,बुल टेम्पल रोड,

एन.आर. कॉलनी, बेंगळुरू - ५६० ००४. दूरध्वनी : ९१-८०-६७७८१९९९, फॅक्स: ९१-८०-२६१०९७२ ई-मेल: info@sonata-software.com

वेबसाइट: www.sonata-software.com सूचना

विषय : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीच्या इक्टिी शेअर्सचे हस्तांतरण.

गंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम) आणि कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १२४(६) च्या तरतुर्दीनुसार याद्वारे सूचना देण्यात आली आहे आणि त्यामध्ये केलेल्या सुधारणा, **आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये घोषित केलेला अंतरिम लाभांश** जो सलग सात वर्षे हक्क न ठेवता **सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड** (कंपनी) द्वारे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाकडे (''आयईपीएफ प्राधिकरण'') हस्तांतरित केला जाईल आणि उपरोक्त लाभांश खात्याशी संबंधित इक्टिी शेअर्स परिणामी डिसेंबर, २०२२ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले जातील. नियमांमध्ये नमुद केलेल्या विविध आवश्यकतांचे पालन करून, कंपनीने संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या संप्रेषण केले आहे ज्यांचे समभाग हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत. आयईपीएफ प्राधिकरण या नियमांनसार योग्य कारवाई करण्यासाठी आणि अशा भागधारकांचे तपशील कंपनीच्या वेबसाइट <u>https://www.sonata-software.com/about-us/investor-relations</u> वर

३० नोव्हेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी तुमच्याकडून वैध दावा प्राप्त न झाल्यास, कंपनी पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ च्या नावे इक्टिी शेअर्स हस्तांतरित करण्यास पुढे जाईल. कृपया लक्षात घ्या की संबंधित भागधारक विहित फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाइन[े] अर्ज करून आणि रीतसर स्वाक्षरी केलेली (कंपनी/आरटीएकडे नोंदवलेल्या नमुन्याच्या स्वाक्षरीनुसार) आयईपीएफ प्राधिकरणाकडुन समभागांवर दावा करू शकतात. कंपनीच्या नोडल ऑफिसरला फॉर्म आयईपीएफ -५ मध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह. कृपया हे देखील लक्षात घ्या की या नियमांनुसार आयईपीएफ ला हस्तांतरित हलेल्या शेअर्स/ दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. दावा न केलेला/न भरलेल्या लाभांशाचा दावा करण्यासाठी भागधारक रजिस्द्वार आणि ट्रान्सफर एजंट, मेसर्स केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड युनिटशी संपर्क साधू शकतात: सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड, कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, आर्थिक जिल्हा, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडल, हैदराबाद ०२ - ०२ फोन: +९१ ०४०-६७१६१५९१, ईमेल: einward.ris@kfintech.com.

सोनाटी सॉफ्टवेअर लिमिटेड करीता

तारीख: ०३ सप्टेंबर २०२२

सही/-मंगल कुलकर्णी कंपनी सचिव. अनपालन अधिकारी आणि प्रमख-कायदेशीर

तिकाण: बेंगळरू

काळबादेवी मेन रोड, काळबादेवी, मंबई,



ॲसेट रिकव्हरी ब्रांच : २७६/२८६, किलाचंद मॅन्शन, महाराष्ट-४०० ००२ फोन क. : ९९९५९१८२३. र् ईमेल : kvbl2134@kvbmail.com

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ (६) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता निविदा नि लिलाव विक्री सूचना. मर्वमामान्य जनता आणि विशेषतः कर्जटार आणि हमीटार यांना मचना याटारे टेण्यात येते की. खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको. दी करून वैश्य बँक लि. कडे गहाण/प्रभारित आहे जिचा मिळकत क्र. १ चा प्रत्यक्ष कब्जा आणि मिळकत क्र. २ आणि ३ अन्वियक कब्जा दी करूर वैश्य बँक लि. च्या तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती मे. आदर्श फॅब्रिक्स (प्रोप्रायटर. श्री. हरिकेश राजिकशोर तिवारी) र/ये फ्लॅट क्र. ४०६, ४ था मजला, बी विंग, वर्षा कॉम्प्लेक्स, कल्याण नाका, एम एच क्र. ४०६, गाव कानेरी, तालूका भिवंडी, जि. ठाणे महाराष्ट्र ४२१३०२ आणि श्री. सलीम लाल मोहम्मद अन्सारी, हि क्र. ७७५, बाबू चुनिवाला इमारत, रोशन बाग, न्यु गौरीपाडा, भिवंडी तालूका, ठाणे जि. महाराष्ट्र ४२१३०२ यांच्याकडून क्र. १ करीता रु. ३७,३२,९२८.३१ (रुपये सदतीस लाख बत्तीस हजार नऊशे अट्टावीस आणि पैसे एकतीस मात्र २. श्री. पिडुगु हेमा सुंदर, र/ये फ्लॅट क्र. २२०२, बिल्टअप १३९०, २२ रा मजला, गितांजली संजय, प्लॉट क्र. ०८, सेक्टर ३४सी, खारघर, नवी मुंबई ४१०२१० यांचेकडून **करूर वैश्य बँक लि., तारण** धनकोंना थकीत रु. १,०६,७९,५४३.०६ (रुपये एक करोड सहा लाख एकोणाऐंशी हजार <mark>पाचशे त्रेचाळीस आणि पैसे सहा मात्र)</mark> च्या वसुलीसाठी २३.०९.२०२२ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

अ.	मिळकत तपशिल	राखीव किंमत	इअर रक्कम
क्र.			
१	रहिवासीत फ्लॅट क्र. ४०६, ४ था मजला, बी विंग, वर्षा	₹.	₹.
	कॉम्प्लेक्स, कल्याण नाका जवळ, एम एच क्र. ४०६,	१३,६०,०००	१,३६,०००/-
	गाव कानेरी, तालूका भिवंडी, जि. ठाणे, महाराष्ट्र		
	४२१३०२ चे सर्व ते भाग आणि विभाग.		
2	रहिवासीत फ्लॅट क्र. ७०२, मोज. ९५० चौ.फू. स्थित येथे	₹.	₹.
	जुना स क्र. १२५/२भाग आणि नवीन अनु क्र. ७६/२बी,	४५,६०,०००/-	४,५६,०००/-
	ओम समृद्धी इमारत, बी ब्लॉक, लोढा हेवन, कल्याण		
	शिळ रोड, निळजे, डोंबिवली पूर्व, जि. ठाणे ४२१२०४		
₹.	रहिवासीत फ्लॅट क्र. ७०६, मोज. ८७५ चौ.फू. स्थित येथे	₹.	₹.
	जुना स क्र. १२५/२भाग आणि नवीन अनु क्र. ७६/२बी,	87,00,000/-	४,२०,०००/-
	ओम समृद्धी इमारत, बी ब्लॉक, लोढा हेवन, कल्याण		
	शिळ रोड, निळजे, डोंबिवली पूर्व, जि. ठाणे ४२१२०४		

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया आमची बँक/तारण धनकोंची वेबसाईट www.kvb.co.in/Property Under Auction म्हणजेच तसेच आमच्या सेवा पुरविठादाराचे वेब पोर्टल http://www.matexauctions.com, श्री. प्रजोत कदम, मोबाईल क्र. ७३०५०८१२६१, ईमेल आयडी: mumabaiproperties@matexnet.com चा संदर्भ घ्यावा.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये १५ दिवसांची सांविधिक सूचना कर्जदार आणि हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील

नमुद थकबाकी चुकती करण्यासाठी याद्वारे अधिकसचित करण्यात येत आहे. कसर केल्यास परिशिष्ट मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसल करण्यात येईल.

दिनांक : ०३.०९.२०२२ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी दी करूर वैश्य बँक लि

यशमुन इंजिनियर्स लिमिटेड

सीआयएन. यु२९५००एमएच१९६६पीएलसी००६१०९ नोंद. कार्यालयः ए ३१०, ३ रा मजला, कनाकिया वूमरँग, चांदिवली फार्म रोड, अंधेरी पूर्व, मुंबई–४०००७

याद्वारे सूचना देण्यांत येते की, यशमून इंजिनियर्स लिमिटेड (कंपनी) ची ७४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम . चाहुर सूच्या स्वयास वर्ष का, वसंदुर श्वाप्य सामाईक ठिकाणी सभासदांच्या उपस्थितीशिवाय ७४वी एजीएर इत्वार २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सं. ०४.०० वा. एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या उपस्थितीशिवाय ७४वी एजीएर . नेमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी आणि त्य नंतर्गत बनवलेले नियम आणि नियम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली ८ एप्रिल, २०२० दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकीत जनरल सक्युंलर क्र. १७/२०२०, आणि ०५ मे, २०२० दिनांकीत सक्युंल क्र. २०/२०२०, १३ जानेवारी, २०२१ दिनांकीत सक्युंलर क्र. ०२/२०२१, १४ डिसेंबर, २०२१ दिनांकीत सक्युंलर क्र होईल. सभासदांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम ला हजर राहुन मत देणे शक्य होईल. फक्त व्हीसी/ओएव्हीए . नुविधे मार्फत सहभागी होणारे सभासदत्व एजीएम मध्ये हजर असल्याचे समजले जाईल आणि गणपूर्ती साठी त्यांच -उपस्थिती मोजली जाईल.

प्रयोज्य सर्क्युलर्सच्या अनुपालनांत, एजीएम निमंत्रणाची सूचना आणि त्यास जोडणे आवश्यक असलेले स्तावेज, ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनीकडे नोंदवले असतील त्या कंपनीच्या सर्व समासदांना पाठवले जातील. कोव्हीड-१९ साथरोगाचा विचार करून, कंपनीला ई-मेल खेरीज भागधारकांना अन्य प्रकारे दस्तावेज पाठवणे शक्य होणार नाही हणून ज्यांनी अजुनही त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनीकडे नोंदवले नाहीत किंवा अद्ययावत केले नाहीत त्या सर्व गाधारकांना कंपनी ते खालील संपर्क तपशिलानुसार नोंदवण्याची विनंती करत आहे.

. सभासदांनी ई-मेल ॲडेसेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पध्दतः गिधारकांनी कृपया त्याचे/तीचे नाव शेअर्सची संख्या आणि फोलिओ क्र. उद्धृत करुन एक विनंती कंपनीकडे ई-मेलने cs@sbcoindia.com वर पाठवावे किंवा मो. क्र. +९१-९९३०८९२८०७ वर कॉल

यशमुन इंजिनियर्स लिमिटेड साठी

केरसी मिनोचेर घेरडा. संचाल (डीआयएन: ००२३७१२५)



सीआयएन क्र. एल५१९०९एमएच२०१०पीएलसी३४०३१३ नोंदणीकृत कार्यालयः सी विंग, मधुबन बिल्डिंग, देव नगरसमोर,

न्यू साईबाबा नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ दरध्वनीः +९१ २२ २८०६८०४३ संकेतस्थळः <u>www.hkglimited.com</u> ईमेल आयडीः <u>info@hkglimited.com</u>

पोस्टल बॅलट निष्कर्षांची घोषणा

कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० आणि २२ सहवाचता कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ आणि ११० आणि सेबी (एओडीआर) नियमावली, २०१५ च्या नियमावली ४४ च्य रतुर्दीनुसार, कंपनीच्या सभासदांची संमती दिनांक २९ जुलै, २०२२ रोजीच्या पोस्टल बॅलटच्या सूचनेत नमूद ठरावां ोस्टल बॅलट (ई-मतदानासह) द्वारे घेण्यात आले आहेत ोस्टल बॅलट घेण्याकरिता (केवळ रिमोट ई-मतदान प्रक्रियेद्वारे) मंडळाद्वारे पडताळणीकार म्हणून, कार्यरत कंपनी सचिव,

ोसर्स शालू सिंघाल अँड असोसिएट्सचे प्रोप्रायटर, श्रीम. शालू सिंघाल यांनी गुरूवार, ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी त्यांच अहवाल दाखल केला आणि मतांच्या प्राप्तीकरिता शेवटच्या तारखेरोजी ३१ ऑगस्ट. २०२२ रोजी संध्या. ५.०० वाजेपर्यंत प्राप्त सर्व रिमोट ई-मतदानाची पडताळणी केली आहे.

देनांक ०१ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या पडताळणीकाराच्या अहवालानुसार, पोस्टल बॅलटचा निष्कर्ष खालीलप्रमाणे आहे पोस्टल बॅलटचा निष्कर्ष

१८० (१) (सी) च्या तरतुर्दीनुसार सदर हक्क संमत करण्याकरिता

	वय राउना			पप राउना नार	वय राज्या वासारा समावित्य नरा		
तपशील	ई-तदार	पोस्टल	एकूण	ई-मतदार	पोस्टल	एकूण	
		बॅलट अर्ज			बॅलट अर्ज		
सहमती	६०	0	६०	१५९६२७८७	0	१५९६२७८७	९९.८३
अहसमती	०१	0	०१	२६९६०	0	२६९६०	०.१७
एकूण	६१	0	६१	१५९६२७४७	0	१५९६२७४७	१००
गंज का उ	विशेष बगाव	कंगजी अधिर्य	و د سود	३ च्या तस्त्रा १७	(8) (111) 2	एक्से पिळकती /-	നകസ്ഷി

गहाण/प्रभाराच्या निर्मितीच्या संमतीकरिता

16.1/2.1111.11.1111.11.11.11.11.11.11.11.1									
	वैध संख्या			वैध संख्या यात	%				
तपशील	ई-मतदार	पोस्टल	एकूण	ई-मतदार	पोस्टल	एकूण			
		बॅलट अर्ज			बॅलट अर्ज				
सहमती	५९	0	49	१५९६२६३७	0	१५९६२६३७	९९.८३		
अहसमती	٥ २	0	०२	२७११०	0	२७११०	०.१७		
एकूण	६१	0	६१	१५९८९७४७	0	१५९८९७४७	१००		
सर्व वरील ठर	ाव आवश्यक व	बहमतासह संमत	। करण्यातः	आले आहेत.					

ोस्टल बॅलटचे निष्कर्ष स्टॉक एक्स्चेंजसह चर्चिण्यात आले असून आणि कंपनीचे संकेतस्थळ www.hkglimited.cc ग्रावर देखील दर्शविण्यात आले आहे.

सही/-अंकिता गुप्त

(कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी)

दि इंडियन जिमखाना (माट्गा) लिमिटेड

सीआयएन : यु९९९९एमएच१९३२जीएपी००१८६३ नोंदणीकृत कार्यालय : जिमखाना पव्हेलियन, के. ए. सुब्रमनियम रोड, माटुंगा, मुंबई - ४०००१९

संपर्क क्र ः ८६५७६८७८१७, ईमेल ः indgymkhana@yahoo.co.in वेबसाईट : www.indgymkhana.com

सूचना याद्वारे देण्यात येते की दि इंडियन जिमखाना (माटुंगा) लिमिटेड 'कंपनी'/'जिमखाना') ची **नव्वदावी (९० वी)** वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ही एजीएमला बोलाविण्याकरिता एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी जिमखाना पॅव्हेलियन, के. ए. सुब्रमणियम रोड, माटुंगा, मुंबई - ४०००१९ येथे शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स. १०.४५ वा. घेण्यात येणार आहे.

ह्नाक ०८ एाप्रल, २०२०, १३ एाप्रल, २०२०, ०५ म, २०२० आणि ०५ म, २०२ दिनांकित अनुक्रमे एमसीए जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०, २०/२०२० आणि ०२/२०२२ च्या अनुपालनात ९० व्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२१-२२ हा जिमखान्याकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात येईल. सभासदांनी नोंद घ्यावी की, सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ हा जिमखान्याची वेबसाईट www.indgymkhana.com आणि मोबाईल ॲप वर सद्धा उपलब्ध होईल.

एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी ही सोमवार ०८ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा पूर्वी जिमखान्याकडे नोंदणीकृत/ उपलब्ध ज्यांचे र्दमेल पूर्ने आहे त्या सुभामतांना पाठविण्यात येर्डल, सुभामतांना जिम्मवान्याकडे त्यांचे र्दमेल पत्ते आणि मोबाईल नंबर सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. जिमखान्याचा संपर्क तपशिल आहे : सेल क्र. ८६५७६८७८१७, ईमेल : indgymkhana@yahoo.co.in आणि वेबसाईट www.indgymkhana.com.

वरील माहिती ही एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालनात जिमखान्याच्या सर्व सभासदांचे लाभ आणि माहितीकरिता जारी करण्यात येत आहे.

दि इंडियन जिमखाना (माटुंगा) लिमिटेड करिता

सही / -ज्ञयंत लॅपीया

डीआयएन : ०२२२९२६

दी करूर वैश्य बँक लि.,

अध्यक्ष

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२२. ठिकाण : मंबर्ड

(KVB) Karur Vysya Bank ॲसेट रिकव्हरी शाखा २७६/२८६ किलाचंद मेन्शन, काळबादेवी मेन रोड, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र

४००००२ दुरध्वनी क्र. ९९९९५९१८२३, मेलः kvbl2134@kvbmail.com स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सेक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट अधिनियम, २००२ च्या कलम १३ (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली, २००२ च्या८ (६) तरतदी अन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना याद्वारे सर्वसमान्य जनता आणि विशेषतः कर्जदार(रां) आणि हमीदार(रां)ना सूचना देण्यात येते की, तारण धनको,

दी करूर व्यासा बँक लि. यांच्याकडे गहाण/प्रभारित खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकर्तींचा रचनात्मक कब्जा हा दी करूर व्यासा बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे कब्जा घेण्यात आला असून १. मेसर्स ॲनटेक ऑफशोअर इंजिनिअरिंग प्रा. लि., कार्यालय हे कार्यालय क्र. १११, एनबीसी कॉम्प्लेक्स, सेक्टर - ११, प्लॉट क्र. ४३, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र – ४००६१४ कर्जदार २. **श्री. अशोकन पर्यनाभन** पुथेनपुराकल आणि ३. सी. आशा अशोकन पी., दोन्ही क्र. २ आणि ३ निवासी फ्लॅट क्र. १०२, लखानीज - हमीदार **४. श्री. फ्रान्सिस सी. पुथेनपुराकल, ५. श्री. मंजू सी.** फ्रान्सिस, दोन्ही क्र. ४ आणि ५ निवासी फ्लॅट क्र. १०२, प्लॉट क्र. ३२, सेक्टर ४२ए, सीवूड्स, ठाणे, महाराष्ट्र – ४००७०६ – हमीदार यांच्याकडून दी करूर व्यासा बँक लि., तारण धनको यांना रू. १,४४,२९,६३४,४५ (रूपये एक कोटी चव्वेचाळीस लाख एकोणतीस लाख सहाशे चौतीस आणि पंचेचाळीस पैसे फक्त) ३१.०८.२०२२ रोजी असे दिनांक ०१.०९.२०२२ पासून त्यावरील व्याज आणि खर्चासह थकबाकीच्या वसुलीकरिता २३.०९.२०२२ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'', आणि ''जे आहे तेथे आहे'' तत्वावर विक्री करण्यात येईल स्थावर मिळकतीचे वर्णन

निवासी फ्लंट क्र. १०२, १ ला मजला, खानीज प्राईम कॉर्नर सीएचएस, प्लॉट क्र. १०९ बी आणि १०९ सी, सेक्टर ५०, नेरूळ, नवी मुंबई मोजमापित ८३३.९४ चौ. फूट श्री. अशोकन पद्मनाभन पुथेनपुराकल आणि सौ. आशा अशोकन पी. यांच्या नावावरील.

आरक्षित मूल्यः रू. १,४८,००,०००/-इसारा अनामत रक्कम रू. १४,८०,०००/ – असेल.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता, कृपया आमच्या बैंकेचे/तारण धनकोंचे संकेतस्थळ अर्थात www.kvb.co.in/ लिलावान्वये मिळतीचा संदर्भ घ्यावा तसेच सेवा पुरवटादार, श्री. प्रज्योत कदम यांचे वेबपोर्टल:https://www.matexauctions.com याचादेखील संदर्भ घ्यावा, भ्रमणध्वनी क्र. ७३०५०८१२६१, मेल आयडी: mumbaiproperties@matexnet.com.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची वैधानिक सूचना कर्जदार/रांना आणि हमीदार/रांना याद्वारे ई-लिलावांच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि आधीचे खर्च यासह वर नमुद्र केल्याप्रमाणे थकबाकीचा भरणा करण्याचे सुचित करण्यात येत आहे. कसुरवार ठरल्यास, परिशिष्ट

मिळकतीचा लिलाव होईल/विक्री होईल आणि उर्वरित थकबाकी असल्यास, व्याज आणि दरासह वसुली प्राधिकत अधिकारी

तारीख: ०३/०९/२०२२ स्थळ: मुंबई

बँक ऑफ महाराष्ट्र करित प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक

वरील संदर्भित परिशिष्ट

आणि जे खालीलप्रमाणे सीमांकित आहे:

पश्चिमेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ४ आणि ५ द्वारे दिनांक ३ सप्टेंबर २०२२

ठिकाण : मुंबई